

Ref. No.: ICIL/BSE/23-24/Pulication-1

Dated: 08/05/2023

To, The Manager, Dept. of Corporate Services, BSE Ltd. P J Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Dear Sir,

Company Scrip Code: 532100.

Sub.: Submission of Newspaper publication of Audited Financial Results for the quarter and Year ended as on March 31, 2023.

Pursuant to Regulation 47 (3) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company attached herewith the extract of Audited Financial Results for the Quarter and year ended as on March 31, 2023 that has been published on May 7, 2023 in the following Newspapers:

- 1. Mumbai Laskdeep ( Marathi Daily Newspapers)
- 2. Active Times (English Daily Newspaper)

Please take on records and acknowledge the same.

Thanking you,

Yours truly,

For Indo-City Infotech ltd

. <· 1

Ramesh Chandra Pusola Authorised Signatory

# **ACTIVE TIMES**

PUBLIC NOTICE The Public is hereby informed that My Client MR. THANKACHAN M. JOSEPH, owner of Flat No.233, D' Wing, on the Second Floor, adv...400 Sq. Feed (Built up area) in Society known as "NEW RADHA GOKUL CO-OP. HSG. SOC. LTD" Situated at Village-Tuilin, Radha Nagar, Nalesopara (Eds.), Taluka-Vasai, District-Paighar-401209, My Client had an original Agneement For Sale that is losd? My Client had an original Agneement for Sale that is losd? Client MR misplaced the aforementioned document Between M/S RAJNRMAN CONSTRUCTION COMPANY hereinafte called and referred to as "PROMOTERS/BUILDERS of One Part, and MR. NITIN RAMCHANDRA CHEULKAR registration as an Agreement for sale on dated 02nd May, 1994, Vide Reg. No. Vasal 1-1202/1994, my client has lost the above document and it is not traceable despite a diigentsearch.

If any person or persons has any type of objection possess case, tenancy, gift, mortgage in the said property kindly show their right title and interest with documentary evidence show mering in ture a dimension will occume had yeven be within 15 days from the date of publication of this notice failing which no claim will be accepted and it will be undersbod that no any person or persons have any rights title and interest in the said property. If any person has ound the above mentioned document, you are req o kindly return the same to the belo

Date : 07/05/2023 Sd/- R. L. MISHRA (ADVOCATE HIGH COURT) Off. No. 23, First Floor, Sun Shine Heights, Near Railway Station, Nellasopara [East] Dist. - Palghar - 401209.

### PUBLIC NOTICE

This Notice is hereby given to the general public in large that I, DR ARUN GAJANAN DESHMUKH the Legal Owner and holding the property at Building No. 41, SUSWAGATAM Co-Op Housing Society Ltd., Flat No. 1306, Tagore Nagar, Vikhroli (East), Mumbai 400083. The Original allotment letter and issued by MHADA and other documents related to my flat issued by MHADA & Suswagatam Co-Op Housing Society Ltd. REGD. No. BOM/HSG/8062 dt. 29/10/1983 have been misplaced and not traceable

The Notice is hereby given for verification of title of my property and to verify if any third party interests exists on the property. Any Person/s OR Financial institution having any claim, right, title, interest in the said property by way of sale, mortgage, lease, possession or any other claims are hereby called to submit the documents to The Hon. Secretary, Suswagatam Co-op Housing Society Ltd., Tagore Nagar, Vikhroli (East), Mumbai 400083.and also to the undersigned within 15 days from publication of this Notice.

Sd /-

Dr. Arun Gajanan Deshmukh, Godrej Platinum, Flat No. B-4/701, Vikhroli (East), Mumbai - 400079 Place: Mumbai, Date:06/05/2023

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, our client Mr. Marshal Coutinho is the bonafide owner of Flat No. A-12 & Flat No. A-12-B, or the 3rd Floor, Shree Om Shivam C.H.S Ltd; Keshav Park, Uttan Road Bhayandar (W), Dist. Thane 401101 Area Admeasuring 285 Sq. Ft. Carpet & 490 So. Ft. Carpet respectively. By virtue of Agreement dated 19/06/1989 our client has purchased the Flat No. 12 in the above society as a whole comprising both the premises, from M/s. Siddhivinaya Builders and the same is duly registered in the Office of Sub Registrar Thane -Vide document No. TNN4 / 2621 / 1995 However 2 Flat premises were purchase under a single Agreement, however in the society both Flat premises are numbered individually as Flat No. A - 12 & Flat No. / - 12 – B. And also in the records of Mira Bhayandar Municipal Corporation Tax is levied for both the Flat separately as Fla No. A-12 & Flat No. A-13 & further in the record of Electricity, meter is installed for both the premises being Flat No. A-128 A-13. And now our client has also gifted the Flat premises A-12-B (i.e. A-13 as per MBMC & Electricity) to his wife Mrs Juliana Coutinho Vide document No TNN 4 / 5058 / 2023, dated 27/03/2023 Therefore person/s having any claims o biection should report us along with valid documents at our below address within 14 days of the publication of this public notice, however no claims or objection hereafter will be entertained **Mandar Associates Advocates** Office: B -14, Shanti Shopping Center, Opp. Railway Station, Mira Road (E), Tal. & Dist. Thane - 401 107. Place : Mira Road Date: 07.05.2023

## PUBLIC NOTICE

Mahesh Pednekar lost my flat Purchase Agreement and Share Certificate while traveling to Virar by Rickshaw. My flat address is B 206, Attar Co-operative Housing Society Ltd., M. B. estate, Near Ram Mandir, Virar - West, 401303, if any one find please send to above mentioned address.

## PUBLIC NOTICE

This is to notify that our client, Mrs. Rashmi Shashikant Gole & Mrs. Rupa Raiendra Paranjape, are the owners, and intending sell, the Flat NO.B/13, State Bank of India Staff Shiv Sagar CHSL, S.V. Road, Andheri (W). constructed on Plot No.63/4 & 76/8, Taluka- Andheri, Mumbai, prospective buver/s.

Originally one Rekha Raghuvir Joshi, was the allottee of the said flat by State Bank of India Staff Shiv Sagar CHSL. And after her death society transferred the said flat in the name of her husband i.e. Mr. Raghuvir Narayan Joshi. Later said Raghuvir Narayan Joshi got expired on 31/07/2022 leaving behind his WILL registered on 11/11/2020 (BDR-16/8107/2020) in which he bequeathed the said flat in favour of Mrs. Rashmi Shashikant Gole & Mrs. Rupa Rajendra Paranjape. Accordingly society transferred the shares in the name of Mrs. Rashmi Shashikant Gole & Mrs. Rupa Rajendra Paranjape on 19/11/2022.

any person/institution/Bank has ossession of and/or has any right title nterest in respect of the said property by way of sale, gift, lease, inheritance, heirship exchange, mortgage, lien, private mortgage or otherwise, is hereby required to make the ame known in writing to the undersigned, along with the documents in support thereof. within 14 (Fourteen) days from the date of the publication hereof, failing which the claim of such person/institution/Bank shall be eemed to have been waived and/or abandoned and our client will be free to deal with the property without reference to the such claim and /or objection. Sd/-

## **Droit Legal Solutions**

Advocate, High Court Bombay 502, 5 th floor, Paras Business Centre Carter Road No.1, Borivali (E) Mumbai-400066.

PUBLIC NOTICE TAKE NOTICE THAT my clients are intending to Purchase from MR. KETAN KANTILAL MADANI, (S/o. Late VEENABEN KANTILAL MANDANI. All that Property mentioned in Schedule hereunder.

It is stated that (1) MR. KETAN KANTILAL MADANI, and his mother (2) MRS. VEENABEN K MADANI (Since deceased), were the Origina Joint Owner of the Said property. MRS. VEENABEN K MADANI expired intestate at Mumbai on 13.12.2010 leaving behind her Husband Mr. Kantilal Trikamdas MADANI, (since deceased expired on 28.08.2012) Two Sons and three Daughters, (1) MR. PRADIP KANTILAL MANDANI, (2) MRS. ILA G Kuleriya (3) Mrs. Jayshree kantilal Mandani, (4) Mrs. Bindu Kiran Gandhi, and (5) MR. KETAN KANTILAL MADANI as he Only Legal Heirs and representatives

Thereafter (1) MR. PRADIP KANTILAL Mandani, (2) MRS. ILA G Kuleriya (3) MRS. Jayshree kantilal mandani, (4) MRS. BINDU KIRAN GANDHI have Relea their inheritance rights title and interest in the Said Property belonging to their MRS. VEENABEN K MADANI, by Registered Release Dated 3rd May 2023, vide SR. No. BRL-4-5755-2023, in favour of their Brother MR. KETAN KANTILAL MADANI,

Any person/s, legal heirs, institutes, mortgagee, Banks, society etc having any claim or right in respect of the said property by way of inheritance, Legal Heirs ,share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 7 days from the date of publication of this notice of his/her/their such claim, if any with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and

## PUBLIC NOTICE

Shri Hashmukh B. Thakkar Mumbai Owner of shop No.12-A, Mezzanine Floor, Anantdeep Co-op Premises Society Ltd. 273/77, Narsinatha Street, Masjid (W), Mumbai - 400009 & Holding Share Certificate no: 125 Distinctive NOS : 621-625, Which has been Reported lost/misplased. anyone having Any claim / objection should contact to the society secretary within 15 Days. There afte no claim will be Considered & Society will proceed for issue of Duplicate Share Certificate Date: 05/05/2023

> For : Anantdeep Co-Oprative Soc Hon Society

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the genera public that my client Mr. Bhavesl Shamji Chheda and Ms. Nidh Bhavesh Chheda propose to purchase the Flat No.501, on the Fifth Floor, in 'A' Wing, of the Building known as "Sukh Saga Mahal Co.op, Housing Society Ltd.\* adm.37.58 sq.mtrs. (built up area). situated at Bachani Nagar Road Off:Daftary Road, Malad(East) Mumbai – 400 097 Village:Malad(East) Taluka:Borivali, Dist:Mumba Suburban, bearing CTS No.380A within the limits of Mumba Municipal Corporation from Ms. Chetna Ajit Rambhia vide Agreement for Sale. Whereas the original Allotment Letter issued by Society in favour of Mr. Popatla Mestry and Agreement for Sale in 1991-1992 executed between Mr Popatial Mestry "The Vendor" of the One Part and Ms. Manjulaben Lalji Rambhia "The Purchaser" of the Other Part are Lost. If anybody clain to have any claim in respect of the said property, the same must be lodged at our office address giver below within 7 days from the date o publication of this notice. Otherwise claim, if any will be considered as waived Place : Mumbai Dated : 07 05 2023

Adv. K.M. Mishra (Advocate High Court) A/37, Shop No.1, Unique Palace Shanti Park, Mira Road(East), Thane – 401 107.

## PUBLIC NOTICE

This is to notify that our client, Mrs. Gyantidevi Rajmani Pal, is the owner of the oom No. 41, on 1 st Floor, adm. 180 sq. ft. (Built-up area), in the society known as "Triveni Sangam CHSL", constructed on land bearing F. P. No. 567, TPS-IV of Mahim, Cadastral Survey No. 1310 to 1314 of Lower Parel Division, situated at Bhavani Shankar Road, Dadar (W), Mumbai-400028. Originally Mr. Ishaque M. Khatri, Mrs. Halimabai Khatri & Mrs. Aishabai Window of Siddiq Abdul Rehman Khatri along with confirmation of M/s. Buildarch, had allotted Room 41 area adm, 180 sg, ft, (Built-up area to Mrs. Lalitadevi Laxmikant Tiwari through an Agreement dated 20/09/1982 (Sr. No. 167/1983). Further said Mrs. Lalitadevi Laxmikant Tiwari, sold above Room No. 41 to Mr. Ramchandra Gopal Mhetre through an Agreement for sale dated 23/01/1991. Thereafter said Mr. Ramchandra Gopal Mhetre died on 27/05/2007 leaving behind Smt. Sitabai Ramchandra Mhetre & amp Anand Ramchandra Mhatre, Sadanand Ramchandra Mhatre, Darshana Dayanand Mhatre & Sunita Dilip Jamdade his legal heirs however all legal heirs subsequently pursuant to the affidavit Cum NOC transferred said Room no. 41, in the name of Smt. Sitabai Ramchandra Mhetre. Further said Smt. Sitabai Ramchandra Mhetre hac sold said room no. 41 to Smt. Gyantide Rajmani Pal through an Agreement for sale dated 08/01/2010 (BBE-3-319-2010). It is to be noted the Agreement dated 20/09/1982 (Sr. No.167/1983) and agreement for sale dated 23/01/1991, have been lost/misplaced/unavailable/Untraceable. any person/institution/Bank has possession of such lost documents, and/or has any right, title interest in respect of the said property by way of sale, gift, lease. inheritance, heirship, exchange, mortgage, en, private mortgage or otherwise, is hereb

## **Olectra Greentech Limited** announces Consolidated and Standalone Results

meeting Mumbai Hyderabad today. Leading electric

Olectra

Limited

(OGL),

quarter

ended

results

Directors at its

financial

the

Greentech

During the bus year under manufacturer report, Olectra recorded had highest the deliveries of The today e-buses. announced deliveries audited increased to 563 standalone and e-buses in 2022against consolidated 23. 259 in 2021results for the and 22, an increase vear 117%.of March Strong demand 31, 2023. The continues with the total number have been approved of orders on by the Board of hand at 3,394

units.

held

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that Shri Shahnawaz Nazir Shaikh is the owne of Gaothan Land bearing CTS No. 768 admeasuring area of 65.2 Sq. Mts ading with under construction house having Stilt plus 3 floors, total area admeasuring 185.10 Sq. Mtrs. Built-up area equivalent to 136.23 carpet area (RERA) lying at Village-Malonde, Taluka Vasai, District-Palghar has approached me to publish this public notice for missing of Conveyance Deec Dated 28th July, 1988 between Mr Foolarbai Francis Darogyacha and Mrs Hamida S. Ravani, being registration No. Reg. No. 2654/1988 Registered at Vasai - 1 and Conveyance Deed Dated 3rd June 1993 between Mrs. Hamida S. Ravani and Mr. Sakirkhan Ismile Khan and Mr. Nasir Khan Ismile Khar being registration No. Reg. No 1774/1993 Registered at Vasai – 1. Any person/s found the said original agreement of Sale is /are requested to contact and handover the same to undersigned at B/106, 1st Floor Sayeed Manzil CHS Ltd, Pandi Sayeed Dindayal Nagar, opp. Bassein Catholic Bank Ltd. Manikpur, Vasai (w), Dist. Palghar – 401202. All persons are hereby further informed and requested to take notice of the aforesaid and an hereby warned not to create any third party rights or obtain loan or enter into

any kind of deal on the basis o aforesaid document or property. Any erson/s doing so will do so at his / he wn risk as to cost and consequence thereof and such acts/transactions hall not be binding upon my clients. Any person having any claim in, to o vary berson having any claim in, to or over the above unit or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, sub-lease, charge, unit assignment, transfer, tenancy, sub tenancy, bequest, succession, license maintenance, lis-pendens, loan advances, lien, pledge, orders, judgments or decrees passed or issued by any Court, Tax or revenue or statutory authorities, attachment, settlement o therwise howsoever, is hereby required to make the same known in writing with valid documentary evidence to the undersigned at within 14 days from the date hereof, otherwise it will be presumed that there do not exist any claims. Vasai Dated This 7th May, 2023

> David S. Dabre Advocate High Court, Bombay

## **PUBLIC NOTICE**

Sd/

To Whomsoever It May Concern Smt. Trushna Amit Pingle and Amit Kiran Pingle were the joint owners and joint members with respect to Flat No.804, on 8th Floor, Building No. 7, Type 'B', 'IRIS' Building, Regency Estate Co-operative Housing Society Ltd., Mauje Aajde Golavli,

## **Bodycare International Ltd. Signs Actress Kajal** Aggarwal as a Brand Ambassador for Kidswea

Mumbai:

International Ltd, one of India's premier manufacturers of Kidswear, is pleased to announce а grand collaboration with Singham Actress Kajal Aggarwal as the brand ambassador for its Kidswear. Trusted by millions of moms across the length and breadth of the country for more than 30 years, this partnership with Kajal Aggarwal will foster stronger brand positioning in the market and take the brand's image to new heights. Bodycare Kids offers a stylish and vibrant range of kids' apparel and innerwear, with a focus on providing comfort and rash-free clothing that ensures the right fit and attractive prints to cater to children's demands. Mr Mithun Gupta, Director, Bodycare International Ltd., is glad to have Kajal as the brand ambassador for Kidswear. Besides providing a comfortable fit, the company has a special focus on making trendy wear for kids. "We are delighted to welcome Kajal Aggarwal to the Bodycare family. Over the years Bodycare International Ltd.

has embraced comfort and perfect fit in all its products, and we are confident that her association with our brand will help us reach out to a wider audience. With her charming personality and impressive fan following, Kajal will help us create a stronger connection with our customers and drive brand awareness effectively. We are aiming to achieve a target of 5000 crores by 2030, and to realize this vision, we are going forward strategically by aggressively investing in expanding the and growing infrastructure existing production capacity. said Mr. Mithun Gupta. With a network comprising more than 450+ distributors, 18000+ retailers, and a vast presence on all major online portals, Bodycare


Place :

Date :

## PUBLIC NOTICE

All the members & any person or persor interested in the land bearing C.T.S No. 5 Village Dindoshi, Taluka Borivali Goregaon East, Mumbai-400063 for Sunrise SRA CHS(Prop), are informed that SRA, Administrative Building Anant Kanekar Marg, Bandra(E) Mumbai-400051, has issued LOI t Developer M/s. Amni Builders Pv Ltd. to develop the said property. Hence any person having any interest in the said property may please contact withir fifteen days from publishing of this notice, to the Engineer of SRA on the above address or Mr. Jintendra B Pate (Lic, Surveyor), M/s Aakar Architects & Consultants, Gr. Floor, Satyanarayan Prasad Commercial Centre, Dayaldas Road, Vile Parle East, Mumbai-400057 Sunrise SRA Coop Hsg Soc ( Prop ) Place: Mumbai Date: 05.05.2023

# Bodycare RBO



current campaign I am looking forward to asking moms 'Comfort Ke Liye Bodycare Kiya Kya?' as well as being a part of Bodycare Kids future campaigns", said Kajal Aggarwal, Actress.

## **Read Daily Active Times**

### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that I, Mrs. Megha Dattatray Bhatkar, after marriage name Mrs. Sudharika Todankar, aged about 54 years, ar Indian citizen, residing at Malpa Dongari No. 1, Room No. 22, Bhagwat Prasad Shukla Chawl, Near Sai Baba Mandir, Andheri East, Mumbai Maharashtra - 400093, do hereby solemnly affirm and declare as follows: I state that the name "Megha Dattatray Bhatkar" is my maiden name which used to use earlier and later I got married to Mr. Sudhir Ganpat Todankar or 19/11/1995 and on Marriage Certificate my name was Mentioned as "Megha Dattaram Bhatkar".

Subsequently, as per customs and rituals, my name was changed to "Mrs Sudharika Sudhir Todankar" and after that I applied for an allotment of a plot ir Sanjay Gandhi National Park, Borivali, Mumbai, and in the allotment letter issue by The Conservator of Forests & Director Sanjay Gandhi National Park, Borivali on 13/05/2007, my name was mentioned as **"Megha Dattaray Bhatkar"**. I hereby solemnly affirm and declare that **"Megha Dattatray Bhatkar", "Megha** 

Dattaram Bhatkar" and "Mrs. Sudharika Sudhir Todankar" are one and the same person and there is no difference in the identity of the said person and affirm that I shall use my present name i.e., "Mrs. Sudharika Sudhir

## PUBLIC NOTICE UNDER BYE LAW NO. 35 INVITING CLAIMS FROM LEGAL HEIRS

Smt. BHARATI PRADEEP DESHMUKH AND DR PRADEEP GOPINATH DESHMUKH were Member of APOLLO SHOPPING CENTRE Co-operative Housing Society Ltd. Having address at Survey No.289, Apollo Building, Agashi Road, Taluka Vasai, Virar West-401303 District : Palghar and holding SHARE Certificate Nos.07, 05, 06, 044 and 026 respectively duly transferred in their names for Commercial premises being Flat No.108, admeasuring 583 Sq. ft Built up Area, Flat Nos.105 Admeasuring 783 Sq. ft Built up Area, Flat No.106, admeasuring 627 So. Ft Built-up Area and Flat No.107, admeasuring 615 Sq. FL Built-up Area and Fiat No. 107, administration admeasuring 75 Sq. FL and also passage admeasuring 85 Sq. FL Built-up Area on the First Floor, and the Garage on the Ground floor, admeasuring 240 Sq, Ft Built up area also residential Area on 3rd floor admeasuring approx. 6050 Sq. Ft. Built-up Area, Apollo Shopping Centre Co-operative Housing Society Ltd. Apollo Building, Agashi Road, Taluka Vasai, Virar West-401303 District : Palghar, (hereir after referred to as the said Property) who expired intestate (without making any Will) on 14/12/2020 and 08/12/2022 respectively. Late Smt. Bharat radeep Deshmukh and Dr. Pradeep Gop Deshmukh were survived by their only Sor Mr. Siddharth Pradeep Deshmukh and their on ighter Mrs. Gouri Sanneet Shiveshwark lee Gouri Pradeep Deshmukh.

Mr. Siddharth Pradeep Deshmukh and Mrs. Gou Sanneet Shiveshwarkar now wish to release an relinquish to each other their respective 50% share right, title and interest in the said property

The Society hereby invites claims and objection rom the Legal heirs or other claimants/objector o objections to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society within a period of **14 days** n the publication of this Notice, with copies of su nts and other proofs in suppor rt of his/he heir claims objections for transfer of shares an rests of the deceased members capital/ proper of the Society. If no claims/objections are received within a period prescribed above the Society shall be free to deal with the shares and interest of the aceased members in the capital/property of the Society in such manner as is provided under th Bye-laws of the Society. The claims/objections any received by the Society for transfer of share and interest of the deceased members capital property of the Society, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased nembers in such manner as is provided under the By-laws of the Society. A copy of the Registered Bye-laws of the Society is available for inspection by the Claimants/objectors, in the office of the Society/Advocates office between 2.30 pm to 5.30 pm. From the date of publication of this notice FOR AND ON BEHALF OF APOLLO SHOPPING CENTRE

CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD Sd/- Hon. Secretary Throgh Advocates, V. Kadam Associates Advocate VIKRAM KADAN OFFICE : Room No.6, Ground Floor, Laxmi Niwas B3 Bidg, J.K. Sawant Marg, Opp Yashwant Natya Mandir, Matunga Wast, Mumbai - 400016, Mobile 9820229171 Diago J. Wast, Mumbai - 400016, Mobile 9820229171 Place : Virar Date : 07/05/2023

not binding on our clients. required to make the same known in writing SCHEDULE the undersigned, along with the Flat No. 304, 3rd floor, 'C' wing, Shree documents in support thereof, within 7 (Seven) days from the date of the publication hereof, failing which the claim of such Highland Park Co Operative Housing Society Ltd., Dhanukar Wadi, New Link Road Kandivali (West), Mumbai - 400 067 admeasuring about 785 sq. ft. built up area person/institution/Bank shall be deemed to have been waived and/or abandoned and and Situated on the land bearing C.T.S.No 812 of Village Kandivali, Taluka- Borivali, MSD our client will be free to deal with the property without reference to the such claim and /or objection Dated: 07-05-2023

MUMBAI 400 104

Advocates for the client ADV. RAJESH SHARMA Shop no 2, Gupta Compound, Opp 502. 5 th floor. Paras Business Centre Registration office, OFF STN. ROAD, GOREGAON WEST

#### LOST AND FOUND

Under the Instructions of My Client, Mrs. Megha Vinay Surve and Mr. Vinay Vasant Surve, presently residing at Flat No.7/778, 7th Floor of Building No.7 and in the Society by named M/s VANRAI USHAKAL COOPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED situated at Vanrai Colony, Western Express Highway, Goregaon East, Mumbai 400 065 who have lost the original Documents 1. Provisional offer Letter (देकार पत्र), 2. Allotment Letter (वाटप पत्र)

3. Possession Letter (ताबा पत्र) issued by MHADA – Mumbai Division in the name of MR. DEOKINANDAN S. HARITWAL, 4. Regularisation Letter name NARENDRA O. SHARMA. 5. Regularisation Letter name of Miss Rashmi Trikam Joshi 6. Two Stamp Duty Paid Receipt.

In this regard Official Police Complaint have been registered with the local ation i.e. Vanrai Police Station situated at Goregaon East Mumba 400 065 for lost of the abovementioned documents as mentioned in para [1] If any person/s found the said document within fourteen [14] days from the date of releasing the Advertisement to following address

Place : Mumbai Date : 30/04/2023

Sharadkumar C. Janvalkar Advocate MAH/515/1991 18B/705, Bimbisar Nagar Ajinkya CHS Ltd. Bimbisar Nagar, W E Highway Goregaon East Mumbai 400065

Sd/

**Droit Legal Solutions** 

Mumbai-400066

Advocate, High Court Bombay

Carter Road No.1, Borivali (E

## CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM SINGH MINHAS GAGANDEEP TO AHAD ALI (OLD NAME) TO AHAD LALALI SHAIKH (NEW NAME) AS PER MINHAS GAGANDEEP SINGH DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM SARBJEET TO SARABJEET KAUR LAL ALI MOMIN (OLD NAME) TO MINHAS LALALI SHAIKH (NEW NAME) AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS. SHADALI SOHEL POTRICK TO I HAVE CHANGED MY NAME FROM SHADALI SUHAIL POTRICK NISHAT MOMIN (OLD NAME) TO NISHAD SHAIKH (NEW NAME) AS PER HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS. PADMINI RAKESH DUBEY TO PADMINI RAAKESHH DUBEY AS PER WE ABDUL SAJEED ABDUL HAI AND RASHIDA ABDUL SAJEED HAVE DOCUMENT CHANGED OUR MINOR SON'S NAME I HAVE CHANGED MY NAME FROM CHAUDHARY ASAD ABDUL SAJID TO MEET KIRIT LANGALIYA (OLD NAME) CHAUDHARY ASAD ABDUL SAJEED TO MEET KIRIT LANGALIA (NEW AS PER DOCUMENTS. WE ABDUL SAJEED ABDUL HAI AND NAME) AS PER DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM CHANGED OUR MINOR SONS NAME REDDY SHANKAR (OLD NAME) TO U CHAUDHARY SAAD ABDUL SAJID TO SHANKAR REDDY (NEW NAME) AS CHAUDHARY SAAD ABDUL SAJEED PER DOCUMENTS. AS PER DOCUMENTS.

Kalyan Shilphata Road, Dombivli (East), Dist-Thane 421 203. Amit Kiran Pingle expired on 27/11/2020 leaving behind his mother Mrs. Bharati Kiran Pingle, his wife Smt. Trushna Amit Pingle, his daughter Miss. Mukta Amit Pingle and his son Kumar Tanish Amit Pingle as his legal heirs.

Smt. Trushna Amit Pingle being wife of deceased Amit Kiran Pingle and joint owner have made an application for continuation of membership of the society and submitted indemnity bond along with No objection in the form of Affidavit of her mother-in-law Mrs Bharati Kiran Pingle Miss. Mukta Amit Pingle and Kumar Tanish Amit Pingle are the minors

As per the documents submitted by Smt. Trushna Amit Pingle, the ociety has decided to transfer the shares of the Flat No.804 in the name of Smt. Trushna Amit Pingle and continue her as the member. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objections to the transfer of the said shares and nterest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copie of such documents and other proofs in support of claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society will be free to transfer the shares and nterest of the deceased member in the capital property of the society in he name of Smt. Trushna Amit Pingle and continue her as the membe in such manner as is provided under the bye-laws of the society. Place · Dombiyli

Thate. Domoivin	
Date : 7/5/2023	Sd/-
Address: Regency Estate Co-op. Hsg. Soc. Ltd.	Chairman/Secretary
Mauje Aajde Golavli, Kalyan Shilphata Road,	Regency Estate
Dombivli (East), Dist-Thane -421 203.	Co-op. Hsg. Soc. Ltd.

## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Flat more particularly described in the Schedule hereunder written is being transferred in the Name of SMT. SHAKUNTALARUPENDRA SAJWAN as the owner of the property. That the property hereunder mentioned originally belonged to the M/s. Balaji Constructions and they transferred the said property in favour of Mr. Rupendra Premsingh Sajwan herein, through Agreement for Sale dated 10/02/1994 duly later registered with the office of the Sub-Registrar of Assurances at Thane vide Declaration Deed dated 17/10/1996 bearing document No. TNN-04-4051-1996.

Further Mr. Rupendra Premsingh Sajwan died intestate on 08/01/2011, and after that, Smt. Shakuntala Rupendra Sajwan became the owner of the property mentioned below, as she is the only legal heir of late Mr. Rupendra Premsingh Sajwan, so therefore further proceedings and all transactions wil carry on through his only legal hei**r Smt. Shakuntala Rupendra Sajwan.** All persons claiming an interest in the said property or any part thereof by way o

sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust possession, easement, attachment or otherwise are hereby required to make the same known to the undersigned at the office of Mr. Kunwar D. Pandev Advocate High Court, Mumbai, within 15 days from the date hereof and furthe hereby requested that if anybody has any claim or lien on the above said property the same shall be intimated to the office above mentioned, failing which it shall be deemed that SMT. SHAKUNTALA RUPENDRA SAJWAN is the true and lawful owner and are sufficiently entitled in respect of the said property after the death of Late MR. RUPENDRA PREMSINGH SAJWAN, nore particularly described in the Schedule of the property hereunde nentioned, and further legal process shall be given effect thereto, without any eference to such claim and the same, if any, shall be considered as waived in espect of the Scheduled Propert

SCHEDULE OF THE PROPERTY Flat No.302 on the Third Floor, Flat area admeasuring 37.17 Sq. Mtrs. Built up area society Known as Kunal Kutir 'C' Co-operative Housing Society Ltd., constructed on land bearing Old Survey No. 93, New Survey No. 7, Hissa No. Pt., situated at Village - Navghar, Taluka & District – Thane, within the limits of Mira Bhayandar Municipal Corporation and within the registration District and Sub District Thane.

ADVOCATES & ASSOCIATES,
MR. KUNWAR D. PANDEY.
Advocate High Court, Mumbai.
Office No.12, B-2, Saidham Sopping Centre,
Hatkeshwar, Mahadev Chowk, Mangal Nagar,
15 No. Last Bus Stop, Near G.C.C. Club,
Mira Road (East), Dist. Thane-401107.
Mob. : 9967453678
Email : Kunwar@kdplegal.com, Web : www.kdplegal.com

Todankar" in all my future dealings and transactions, and I shall not use any other name except in case of a legal necessity.

This publication is being made to establish that there is no difference in my identity despite the variation in my name due to marriage rites and the use of my

	ADVOCATES & ASSOCIATES
	MR. KUNWAR D. PANDEY
	Advocate High Court, Mumbal
	Office No.12, B-2, Saidham Sopping Centre
	Hatkeshwar, Mahadev Chowk, Mangal Nagar
Thane	15 No. Last Bus Stop, Near G.C.C. Club,
07/05/2023	Mira Road (East), Dist. Thane-401107.
	Mob.: 9967453678
	Email : Kunwar@kdplegal.com, Web : www.kdplegal.com

	INDO-CITY Regd. Off. : A6, Mittal Estate, Bldg	J. No. 2, A	ndheri-Kur	a	Road, And			059	
	CIN STATEMENT OF AUD FOR THE QUARTER AND		ANCIAL	R	ESULTS	2023		akhs except s per share)	
ir. Io.	Particulars		Audited Quarter Ended 31-03-20	r	Unaudited Quarter Ended 31-12-2022	Audited Quarter Ended 31-03-2022	Audited Year Ended 31-03-2023	Audited Year Ended 31-03-2022	
_			31-03-20	23	31-12-2022	31-08-2022	31-03-2023	31-03-2022	
0	Revenue from Operations Interest income		10.6		11.36 14.57		48.37	51.82	
	Sale of shares & securities		523.8		680.91 292.76		1,750.29	874.74	
	Total Revenue from Operations (I+II)		534.5		692.27 307.33 1,798.		1,798.66	926.56	
	Other Income Total Revenue from Operations (I+II)		6.4 540.9		1.97 694.23	6.27 313.60	11.06 1,809.71	9.08 935.64	
	Expenses		340.3	7	034123	313.00	1,009.71	333.04	
	Finance Costs		0.3		0.10	0.35	0.95	1.49	
	Net Loss/(gain) on fair value changes Purchase of Stock-In-Trade		0.2		1.35 737.34	7.57 283.36	- 1,841.16	6.61	
	Changes in Inventories of Stock-In-Trade		(12.08		(65.75)	283.36	(105.46)	832.39 25.36	
	Employees Benefits Expenses		4.9		4.14	5.95	20.00	25.23	
(N	Depreciation and amortization		0.1		0.19	0.24	0.76	0.90	
	Other Expenses		27.4		9.20	25.11	52.95	47.58	
	Total Expenses Profit/(Loss) before tax (III-IV)		549.3		686.58 7.66	329.94 (16.34)	1,810.35 (0.63)	939.57 (3.93)	
	Tax Expenses		(0.4	4	7.00	(10.34)	(0.00)	(0.00)	
	(1) Current Tax		1.2	5	0.52	(1.14)	1.77	1.67	
	(2) Deferred Tax		7.1		2.51	(2.67)	9.90	(2.74)	
	Net Profit/ (Loss) for the period (V-VI)	and and	(16.78	3)	4.62	(12.53)	(12.30)	(2.86)	
	Other Comprehensive income for the p Total Comprehensive Income for the pe		) (16.74	n	4.62	(12.53)	(12.30)	(2.86)	
	Paid-up equity share capital		/ (1047	"	1.04	(12.00)	(12000)	(2100)	
	(Face Value of Rs. 10/- each)		1,040.0	0	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00	
a	Earning Per Share (EPS) (not annualised)					(0.40)	(0.40)	(0.00)	
	Basic (Rs.) Diluted (Rs.)		(0.16		0.04	(0.12) (0.12)	(0.12) (0.12)	(0.03) (0.03)	
-					otes:	(0.12)	(0.12)	(0.00)	
SI	ATEMENT OF ASSETS & LIAB	ILITIES A	S	1	The above	audited finan	cial results fo	r the quarter	
	AT MARCH 31, 2023	(Re	. In Lakhs)	ĉ.	and year ended March 31, 2023, as reviewed the Audit Committee of the Board, were approx				
		Asat	Asat	1	and taken	on record by	the Board of	Directors at	
	Particulars	March 31, 2023	March 31, 2022		and taken on record by the Board of Dir their meeting held on 5th May, 2023. The Auditors of the Company have expre			he Statutory	
		Audited	Audited		unmodified	audit opinio	on.	prosoura an	
	Assets			2	The finan	cial results	have been p	prepared in	
1	Financial Assets				AS) notifi	ed under t	Accounting St he Compan	andard (Ind-	
a	Cash and cash equivalents	1.07	9.90		Accounting	Standards)	he Compan Rules, 2015 (	as amended	
b	Bank Balance other than (a) above	353.00	84.95		by the Con Bules 201	npanies (India 16. prescribe	an Accounting d under Sec	tion 133 of	
C	Trade Receivables	9.97	26.97		the Compa	anies Act, 20	013 (the 'Act	) read with	
d	Loans	391.68 215.26	638.58 272.62	L	relevant r	ules issued	thereunder enerally accept	and other	
f	Other financial assets	16.27	43.90						
2	Non Financial Assets	10.27	10.00	ľ	according	ly there is i	ly finance in no separate AS -108	reportable	
a	Inventories	135.41	29.95		segment	as per ind	AS -108	Operating	
b	Loans & Advances	2.53	1.91		Companie	s Act, 2013.	nder section	133 01 1118	
C	Property, Plant and Equipment	85.31	85.91	4	The Company has made a		a provision for diminution		
d	Other non-financial assets	34.82	44.72	Ľ	in the valu	e of investme	ent of Rs. 15.	00 lakhs on	
	Total Assets	1,245.30	1,239.41		Insolvency	Resolution F	the process ( Process (CIRI	P) has been	
1	Equity and Liabilities Equity			L	initiated ag	jainst the inv	restee compa	iny.	
1 a	Equity Equity Share capital	1.040.00	1,040.00	5	The figures	to the corre	sponding pre / reclassifie	vious period	
a b	Other Equity	185.54	197.85		riave Deel necessarv	to make the	/ reclassifie m comparabl	a wnerever e.	
2	Liabilities	100.04		L			io-City Info	10 YOM 1000	
	Financial Liabilities						active and	Sd/-	
a	Borrowings ( Other than Debt Securities)	17.68	-					Aneel Jain	
b	Other financial liabilities	1.00	0.66			Chairma	n & Managi	ng Director	
				1					
	Non-Financial Liabilities			L			DIN NO.	00030742	
2.2 a	Non-Financial Liabilities Provisions Total Equity and Liabilities	1.08 1 <b>,245.30</b>	0.91		Place : Mu Date : 5th I		DIN NO.	00030742	

PUBLIC NOTICE Shri Hashmukh B. Thakkar Mumbai PUBLIC NOTICE Owner of shop No.12-A, Mezzanine Floor, Anantdeep Co-op Premise जाहिर नोटीस Society Ltd. 273/77, Narsinatha Street, Masjid (W), Mumbai - 400009. तमाम जनतेस या नोटिसव्दारे कळविण्यात & Holding Share Certificate no: 125 येते की आमचे अशिल श्री. दर्शन पारसकुमार Distinctive NOS : 621-625, Which जैन, वय वर्षे-३१, रा. फ्लॅट नं.३०१ has been Reported lost/misplased. तिसरामाळा, श्रीकांत बिल्डींग, पिरबाबा गल्ली anyone having Any claim / objection against the aforesaid lost Allotment ter of Flat No. 1901 or claiming any should contact to the society टिळक चौक, कल्याण (प.) या सदनिकेचे मुळ secretary within 15 Days. There afte दस्तऐवज करारनामा दस्त क. ४००८/२००२ no claim will be Considered & Society आणि दस्त क. ७६७/१९९७ कल्याण, will proceed for issue of Duplicate शंकराव चौक परिसर (प.) कोठेतरी पडून गहाळ Share Certificate Date: 05/05/2023 झाले असून त्याची तकार बाजारपेठ पोलिस स्टेशन कल्याण येथे हरवलेल्या वस्तुंची नोंद रजि. For : Anantdeep Co-Oprative Soc क. ३१५/२०२३ दिनांक ०६/०५/२०२३ Hon Society रोजी अन्वये नोंद करण्यात आलेली आहे. सबब कागटपत्रे कोणलाही आढळल्यास नमुद पत्त्यावर प्रदान करावे ही विनंती. जाहीर सूचना Sd/-Advocate Dhruvin J. Modi सहि/-सामान्य जनतेला ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे ॲड. प्रविण एस. गायकवाड की माझे अशील श्री. भावेश शामजी छेड फ्लॅट नं. २०६, शिवगौरी अपार्टमेंट, आणि श्रीमती निधी भावेश छेडा बृहन्मुंबई दसरा मजला. टिटवाळा स्टेशन जवळ. TAKE NOTICE on behalf of my clients M Muradali Suleman Palsaniya & Other shall desire to purchase Commercia Cum-Residential Premises, viz. Premise महानगरपालिका हद्दीमधील गाव मालाड (पूर्व), तालुका बोरीवली, जिल्हा मुंबई येथील टिटवाळा, मो. ८४५२०६७७२५ धारण केलेला सीटीएस क्र. ३८०, बचानी नगर रोड, ऑफ दफ्तरी रोड, मालाड (पूर्व), मुंबई ४०००९७ येथे वसलेल्या "सुख सागर महल जाहीर नोटीस कॉ. ऑप. हाऊसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात तमाम जनतेस हया जाहीर नोटीसीव्दा असलेल्या इमारतीच्या 'ए' विंगच्या पाचव्य मजल्यावरील ३७.५८ चौ. मी. (बिल्टअप कळविण्यात येते की गांव मौजे विरार, ता. वसई क्षेत्र) असलेली सदनिका क्र. ५०१ श्रीमर्त येथिल गावठण ४२०० चौरस फुट जमिन मिळकत चेतना अजित रम्भिया ह्यांच्याकडून विक्रीसाठी व त्यावरील घर /मालमत्ता क्र. VR06/884 हे कराराद्वारे खरेदी करू इच्छित आहेत . श्री. अतुल जयवंत पाटील, २. श्री. शशिकांत ज्याअर्थी, श्री. पोपटलाल मेस्त्री ह्यांच्या नावे तुकाराम पाटील, ३. श्री. दयानंद भाऊ पाटील सोसायटीकडून जारी करण्यात आलेले मूळ ४. श्री. जगदीश दामोदर पार्टील यांचे मालकीचे वाटप पत्र आणि श्री. पोपटलाल मेस्त्री, पहिल्या असून सदर जमिन व घर विकसनाकरोता वसई भागाचे "विक्रेते" आणि श्रीमती मंजुलाबेन विरार शहर महानगरपालीका यांचे कडे अर्ज करू लालजी रम्भिया अन्य भागाचे खरेटीटार ह्यांच्या नविन बांधकाम परवानगी मागीतली आहे. तर्र दरम्यान करण्यात आलेला करार हरवला आहे सदर मिळकतीवर किंवा त्याच्या एखाद्या भागात नमुद मालमत्तेच्या संदर्भात अन्य कोणाचाही विक्री, अदलाबदल, गहाणखत, कुळागर, विश्वस्त कोणताही दावा असल्याचा दावा असल्यास आमच्या खाली देण्यात आलेल्य दावा, वारसा, ताबा, इजमेंटच्या अन्य वारसांच कार्यालयाच्या पत्त्यावर सदर सूचना प्रसिद्धी हक्क किंवा हितसंबंध असल्यास तशी लेखी हरक पासून ७ दिवसांच्या आत दाखल करावे आणि माझेकडे ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १४ (चौदा अन्यथा दावे जर असल्यास ते सोडून देण्यात दिवसांचे आंत योग्य त्या कागदपत्रांसहीत नोंदवावी आले असल्याचे समजण्यात येईल. उशिरा अथवा कागदपत्रांविना येणाऱ्या हरकतींच विचार केला जाणार नाही, हयाची नोंद घ्यावी दिनांकित : ०७.०५.२०२३ दिनांक : ०७/०५/२०२३ सही/ ॲड. दिपेश जयवंत पाटील पत्ता - ऐ/०६, सरस्वती बाग - १ को ऑ हौ सौ जुना विवा कॉलेज रोड, विरार (प.), तालुक वसई, जिल्हा पालघर. ४०१३०३ जाहीर सूचना lumbai - 400102 जाहीर सूचना Place: Mumbai येथे सचित करण्यात येत आहे की. आमचे अशील श्रीमती रश्मी शशिकांत गोळे व श्रीमती रुपा राजेंद्र गरांजपे हे फ्लॅट क्र.बी/१३, स्टेट बॅंक ऑफ इंडिया

स्टाफ शिवसागर को.हौ.सो.लि., एस.व्ही. रोड,

अंधेरी (प.), प्लॉट क्र.६३/४, ७६/८, तालुक

अंधेरी, मुंबई येथील जागेच्या मालक आहेत आणि

मुळत: रेखा रघुवीर जोशी या स्टेट बँक ऑफ

इंडिया स्टाफ शिवसागर को.हौ.सो.लि.द्वारे सदर

क्लॅटच्या प्राप्तकर्त्या होत्या आणि त्यांचे निधनानंत

सदर फ्लॅट त्यांचे पती अर्थात श्री. रघुवीर नारायण

नोशी यांच्या नावे हस्तांतर करण्यात आले. तद्नंतर

सदर रघुवीर नारायण जोशी यांचेही ३१.०७.२०२३

रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे नोंदणीकृत

इच्छापत्र दिनांक ११.११.२०२० रोजीचे

(बीडीआर-१६/८१०७/२०२०) आहे. यामध्ये

सदर फ्लॅट श्रीमती रश्मी शशिकांत गोळे व श्रीमती

रुपा राजेंद्र परांजपे यांच्या नावे देण्यात आले आहे

तद्नुसार सोसायटीने दिनांक १९.११.२०२२ रोजी

श्रीमती रश्मी शशिकांत गोळे व श्रीमती रुपा राजेंद्र

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सद

मालमत्तेबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक

अदलाबदल, तारण, मालकी हक, खासगी तारण

किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क

व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यव

दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्य

तारखेपासून १४ (चौदा) दिवसात कळवावे. अन्यथ

अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंवा

स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि

नामचे अशील अशा कोणत्याही दावा आणि

परांजपे यांच्या नावे शेअर्स हस्तांतर केले.

भावी खरेदीदाराकडे विक्री करु इच्छित आहेत.

ठिकाण : मुंबई

अँड. के. एम. मिश्रा (वकील, उच्च न्यायालय) ए/ ३७, दुकान क्र. १, युनिक पॅलेस, शांती पार्क, मीरा रोड (पूर्व), ठाणे ४०११०७

माझे अशील मे. रेट्रोफिट इंडिया, त्यांचे भागीदा श्री. किशोर राऊत यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, युनिट/गाळा क्र.१२४, १ला मजला, क्षेत्रफळ ७४३ चौ.फू. दिवाण ॲण्ड सन्स इंडस्ट्रीयल इस्टेट नं.७, एस.क्र ३०, ३१, ३४ व ३५, गाव नवघर, तालुका वसई जिल्हा पालघर येथील जागेबाबत अधिकाराची में चौकशी करीत आहे. माझे अशिलांनी नमूद केल आहे की, सदर युनिट/गाळाबाबतचे दस्तावेज मुळ स्वरुपात त्यांच्या ताब्यात नाहीत कारण ते हरवल असून माझ्या अशिलांनी संबंधित पोलीस ठाणे येथे दिनांक ०३.०५.२०२३ रोजी कांदिवली पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद केली आहे.

(अ) श्रीमती नितु अजय विजन (प्रथम भाग आणि श्री. अखतर हुसेन शेख व श्री. अझीमुल्ला अली शेख (द्वितीय भाग) यांच्या दरम्यान झालेल दिनांक ०७.०१.१९९५ रोजीचे मुळ अदलाबदत करारनामा सहवाचिता दिनांक २४ ०२ १९९९ (बीओएम/१५१३/१९९९) रोजीचे मुळ निश्चिर्त करारनामा.

तर कोणा व्यक्तीस उपरोक्त करारनामा हरविलेब विक्री, बक्षीस, वारसाहक, मालकी हक, न्यास ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इत प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सद सूचना प्रकाशनापासून १५ (पंधरा) दिवसांच्य आत) ॲ**ड. अनुष्का आर. वनमाळी** यांच्याकडे कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले

Notice is hereby given that my client MRS. KRISHNA UMED SHETH has ost/misplaced, the Allotment letter o Flat No. 1901, Anmol Priti Co operative Housing Society Ltd. Situated at Charkop, Sector 3 Kandivali (West), Mumbal – 400 067. If any person finds the said Allotmen etter of the said Flat or has claim in, upo

right or interest for any reason or purpose of any nature, the same may be submitted in writing along with requisite proof within 14 (Fourteen) days from the date of the publication of this publi notice to Advocate Dhruin J. Modi, having address at Office No. C-15, Ground Floor, Kailas Plaza, Near Odeon Cinema, Vallabh Baug Lane, Ghatkopa (East), Mumbai – 400 077. If no claim is received as above, then my client shal proceed to do the needful and no claim of any third party shall be entertained by m client.

## **PUBLIC NOTICE**

No.GNM/2000/20/IGC, Premise: No.GNM/95/03/IGC & Premise: No.GNM/CEN/95/08/IGC situated at IG0 No.GNM/CEN/95/08//GC situated at IGC. Chawl, Plot No. 262, Dharavi Main Road, Opposite Abhyudaya Bank, Dharavi, Mumbai - 400017. admeasuring about 1000 Square Feet aproxmetly from its occupiers or owners viz. Ahmedulla Mohammed Ayub Khan, Khan Mohammed Azam Aziz & Khan Basatulla Mangal respectively including all benefit standing with said three premises. ANY person/s claiming any right, title, interest, demand, or any claim right, title, interest, demand, or any clair way of sale, lien, charge, inheritance equest, mortgage, exchange, gift, trust ossession, lease, sub-lease, tenancy itigation, lease, sub-lease, terialic, itigation, assignment, license attachment, requisition, acquisition bledge guarantee, injunction, famil arrangement, partnership, joint venture c any other/s manner in respect of th above said THREE premises or any pa above said **IHREE** premises or any paid thereof, it is required to lodge the sai Claim/s or objection/s if any, in writing together with documentary evidence i support thereof with undersigned within beriod of **15 days** to me at my below ddress any days at 9:00 AM to 1:00 PM & 5:00 PM to 9:00 PM from the date of publication of this notice, failing which m clients shall not entertain any objection and/or claim/s of any nature whatsoever om any person or persons and the san shall be deemed to have been waived o abandoned all right, claim from my clients and/or predecessors owner/s and its successors in life time, and then sale proceeding shall be complete by the parties please not that.

Aohamadhanif Y. Nedaria - Advocate Shop No. 3. Pereira Chawl, Near Pakeeza Aasjid, Behrambaug, Jogeshwari (West) Date: 07/05/202

## जाहार सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, मी, डॉ. अरुण गजानन देशमुख हे इमारत क्र.४१, सुस्वागतम को-ऑप हौसिंग सोसायटी लिं., फ्लॅट क्र.१३०६ टागोर नगर, विक्रोळी (पुर्व), मुंबई ४०००८३ या जागेचे कायदेशीर मालक व धारक आहेत. म्हाडाद्वारे वितरीत मुळ वाटपपत्र आणि म्हाडाद्वारे वितरीत माझे फ्लॅटसंबंधी अन्य दस्तावेज व सुस्वागतम को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., नोंद क्र.बीओएम/एचएसजी/८०६२ दि. २९.१०.१९८३ यांचे अन्य दस्तावेज हरवले आहेत आणि सापडलेले नाही.

माझ्या मालमत्तेच्या अधिकाराच्य पडताळणीकरिता आणि मालमत्तेवरील असलेले अन्य तृतीय पक्षकार हित पडताळणीसाठी येथें सूचना देण्यात येत आहे. जर कोणा व्यक्तींस किंवा वित्तीय संस्थेस सदर मालमत्तेवर विक्री, तारण भाडेपट्टा, ताबा किंवा अन्य इतर दावा अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी येथे सूचना देण्यात येत आहे की, ?) श्री. प्रदीप खेमानी व २) श्रीमती टिना पी. भाटिया नेवासी जागा **फलॅट क्र.बी/२१०३, क्षेत्रफ**व १४९० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, २१वा मजल बी विंग, एल्दोरा को-ऑपरेटिव्ह हौसिंग तोसायटी लिमिटेड, हिरानंदानी गार्डन्स हेलसाईड ॲव्हेन्यु, डॉ. एल.एच. हिरानंदा हॉस्पिटलजवळ, आदी शंकराचार्य मार्ग, पवई **नुंबई-४०००७६** तसेच एक प्रथम स्तर स्टील गर्किंग जागा क्र.१० या जागेचे मालक आहेत असे की, १) श्री. प्रदीप खेमानी व २) श्रीमर्त टिना पी. भाटिया यांनी सर्व अधिभारापासून मुच

जाहीर सूचना

PUBLIC NOTICE

at late MR. ABDUL REHMAN NANJI

that late MR. ABDUL REHMAN NANJI AJMERI, member of the Parag Shanti Nagar Co-operative Housing Society Ltd. and co-owner of Flat No. A-5/43, Fourth Floor, Sector-4, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane-401107 and joint holder of Share Certificate No. 29, died intestate on 14/11/2017. Mrs. Madina Abdul Rehman Aimeri is claiming transfer of undivided

Ajmeri is claiming transfer of undivided shares and interest in the capital/property of

the society belonging to the deceased member in her name being wife and one of

the legal heir and successor of the deceased

the legal heir and successor of the deceased with no objection of other legal heirs and successors of the deceased. Claims and objections are hereby invited from other legal heirs and successors of the deceased member if any for the transfer of undivided shares and interest belonging to the deceased member in respect of the said Flat, inform to undersigned within period of 15 days from the society will transfer the undivided shares and interest belonging to the deceased in the name of Mrs. Madina Abdul Rehman Ajmeri and threafter any claim or objection will not

and thereafter any claim or objection will no

जाहीर सूचना

येथे सुचित करण्यात येत आहे की, आमचे अशील

श्रीमती ग्यांतीदेवी राजमणी पाल या खोली क्र.४१, १ल

मजला, क्षेत्रफळ १८० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, त्रिवेर्ण

संगम कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन

एफ.पी.क्र.५६७, टीपीएस ४, माहिम, कॅडस्ट्रल सर्व

क्र.१३१० ते १३१४, लोअर परळ विभाग, भवानी शंकर

रोड, दादर (प.), मुंबई-४०००२८ येथील जागेच्य

मुळत: सदर श्री. इशाक एम. खत्री, श्रीमती हलीमाबा

खत्री व श्रीमती आएशाबाई, सिद्धीक अव्दुल रहमान

खत्री यांच्या विधवा पत्नी यांच्यासह मे. बिल्डार्च यांच्य

निश्चितीने सदर खोली क्र.४१, क्षेत्रफळ १८० चौ.फु.

बिल्टअप क्षेत्र ही जागा श्रीमती ललितादेवी लक्ष्मीकांत

तिवारी यांना दिनांक २०.०९.१९८२ रोजीचे (अ.क्र.१६७

१९८३) करारनामामार्फत देण्यात आले होते. पुढे सद

श्रीमती ललितादेवी लक्ष्मीकांत तिवारी यांनी उपरोत्त

सदर खोली क्र.४१ ही जागा श्री. रामचंद्र गोपाळ म्हे

यांच्याकडे दिनांक २३.०१.१९९१ रोजीचे विक्री

करारनामामार्फत विक्री केले. तद्नंतर सदर श्री. रामचं

गोपाळ म्हेत्रे यांचे २७.०५.२००७ रोजी निधन झाले

त्यांच्या पश्चात श्रीमती सिताबाई रामचंद्र म्हेत्रे, आनंद

रामचंद्र म्हात्रे, सदानंद रामचंद्र म्हात्रे, दर्शना दयानंद

म्हात्रे व सुनिता दिलीप जमदाडे हे कायदेशीर वारसदा

आहेत. तथापि सदर सर्व कायदेशीर वारसदारांनी प्रतिज्ञाप

व ना-हरकत प्रमाणपत्रानुसार सदर खोली क्र.४१ ई

जागा श्रीमती सिताबाई रामचंद्र म्हेत्रे यांच्या नावे हस्तांत

केली. पुढे सदर श्रीमती सिताबाई रामचंद्र म्हेत्रे यांनी

सदर खोली क्र.४१ ही जागा श्रीमती ग्यांतीदेवी राजम

गल यांच्याकडे दिनांक ०८.०१.२०१० रोजीचे (बीबीई

३-३१९-२०१०) विक्री करारनामामार्फत विक्री केले

येथे नोंद असावी की, दिनांक २०.०९.१९८२ रोजीच

(अ.क. १६७/१९८३) करारनामा आणि दिनांक

२३.०१.१९९१ रोजीचा विक्री करारनामा हरवला आहे

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर मालमत्तेबा

किंवा हरवलेले दस्तावेजांचा ताबा असल्यास विक्री

बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल, तारण

मालकी हक, खासगी तारण किंवा अन्य इतर प्रका

कोणताही अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी

लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह खालील

स्वाक्षरीकर्त्यांना आजच्या तारखेपासन ७ **(सात)** दिवसाल

कळवावे, अन्यथा अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दाव

त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल

आणि आमचे अशील अशा कोणत्याही दावा आणि

किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहा

५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर, कार्टर रोड

क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६

सही/

ड्रॉईट लिगल सोल्युशन

वकील, उच्च न्यायालय मुंबई

आणि उपलब्ध नाही

करण्यास मुक्त असतील.

K. R. TIWARI, ADVOCATE, Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane 401 107,

be considered.

मालक आहेत.

असलेली सदर जागा माझे अशील श्री. जयेश **भगवंतराव पाटील** यांच्याकडे विकी करण्या करारनामा केला आहे आणि जर कोणा व्यक्तीस कायदेशीर वारसदारास सदर जागेबाबत कोणताः दावा, आक्षेप किंवा अधिकार, हक्क, हित इत्या असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १ **दिवसांत** आवश्यक कागदोपत्री पुराव्यांसह खाली स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. अन्यथा माझे अशी सदर सूचनेच्या दिवस समाप्तीनंतर प्राप्त कोणताः दावा विचारात न घेता उपरोक्त जागेच्या खरेदीन सर्व प्रक्रिया माझे अशील पुर्ण करतील. आज दिनांकीत ०७ मे, २०२३ सही/ नरेंद्र आर. सिंग

वकील उच्च न्यायाल दुकान क्र.६८, पवई प्लाझा, हिरानंदानी गार्डन पवई, मुंबई-४०००७६ मोबा.:९०२९५५१२६

## जाहीर सूचना

र्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की माझे अशील श्रीमती शुभांगा बळवंत जोशी या त्यांचे पर वर्गीय बळवंत शंकर जोशी यांच्यासह फ्लॅट क्र.३७ ी, क्षेत्रफळ ३१७.९८ चौ.फु. कार्पेट, ३रा मजल लिफोन एक्सचेंज समोर, एस.व्ही. रोड, माला प.), मुंबई-४०००६४ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ ग जागेचे संयुक्त मालक आहेत. त्यांचे पहिले पती श्री कमारी भिडे यांचे निधनानंतर माझे अशिलांनी श्री खंत शंकर जोशी यांच्यासह पुर्नविवाह केला. माझ्य अशिलांना दोन मुली नामे श्रीमती अनिकेता प्रसा कुलकर्णी (विवाहापुर्वीचे नाव अनिकेता कुमार भिडे) ोमती अनुष्का मंदार केतकर (विवाहापुर्वीचे नाव अनुष्ठ कुमार भिडे) असे त्यांचे श्री. कुमार भिडे यांच्यास थिम विवाहातुन झालेली दोन अपत्य आहेत. माइ शिलांनी नमुद केले आहे की, त्यांना स्वर्गीय बळवं राकर जोशी यांच्यासह द्वितीय विवाहातुन कोणतेही अपत गही. बळवंत शंकर जोशी यांचे ३१.१२.२०१९ रोज नेधन झाले. माझे अशील स्वर्गीय बळवंत शंकर जोश ांचे एकमेव कायदेशीर वारसदार आहेत आणि तदनस णी एक अंतर्गत हिंदु वारसा कायदा १९५६ नुसार म भशील या स्वर्गीय बळवंत शंकर जोशी यांच्या संप 0% शेअर्सच्या एकमेव मालक झाल्या आहेत. विद्यम स्थित माड्या अशील सदर फ्लॅटमधील १००% शेअ ारक व एकमेव कायदेशीर मालक आहेत. माझ्य अशिलांना सदर फ्लॅटचे संपुर्ण १००% शेअर्स श्रीमर्त अनिकेता प्रसाद कुलकर्णी (विवाहापुर्वीचे नाव अनिकेत कुमार भिडे) यांच्या नावे बक्षीस म्हणून देण्याची इच्छ

तर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट आणि/किंवा भागाव विक्री, बक्षीस, अभिहस्तांकन, अदलाबदल, तारण भाडेपट्टा, मालकी हक, वारसाहक आणि/किंवा अन तर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी खालील वाक्षरीकर्त्यांकडे लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेज व्यांसह खाली नमुद केलेल्या पत्त्यावर सदर सूच काशन तारखेपासून ०७ दिवसात कळवावे. उपरोत्त ालावधीत आक्षेप प्राप्त न झाल्यास असे समज गईल की. सदर फ्लॅटवर कोणीही दावेदार नाही नाणि माझे अशील सदर फ्लॅट श्रीमती अनिकेता प्र कुलकर्णी (विवाहापुर्वीचे नाव अनिकेता कुमार भिडे च्या नावे बक्षीस म्हणून देण्याची आवश्यक कायदेर्श प्रक्रिया पुर्ण करतील.

व्ही. के. दुवे (वकील, उच्च न्यायालय) ९, न्यु इरा, एस.व्ही. रोड, कृष्णा मेडिकल समोर मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४

### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मी, श्रीमती मेघा दत्तात्रय भाटकर, विवाहानंतरचे नाव श्रीमर्त सुधारिका तोडणकर, वय समारे ५४ वर्षे, भारतीय नागरिक, निवासी पत्ता: मालपा डोंगरी क्र.१ खोली क्र.२२, भगवती प्रसाद शुक्ला चाळ, साई बाबा मंदिराजवळ, अंधेरी पुर्व, मुंबई महाराष्ट्र-४०००९३ येथे ऐच्छिकरित्या खालीलप्रमाणे घोषित करीत आहे की:

मी येथे नमुद करीत आहे की, मेघा दत्तात्रय भाटकर हे माझे विवाहापूर्वीचे नाव आहे जे मी पूर्वी वापरत होते आणि नंतर माझे श्री. सुधीर गणपत तोडणकर यांच्यासह १९.११.१९९५ रोजी निधन झाले आणि विवाहाप्रमाणपत्रावर माझे नाव **मेघा दत्ताराम भाटकर** असे नमुद करण्यात आले होते.

तद्नंतर परंपरेनुसार माझे नाव <mark>श्रीमती सुधारिका सुधीर तोडणकर</mark> असे बदलण्यात आले होते आणि न्यानंतर संजय गांधी नॅशनल पार्क, बोरिवली, मुंबई येथील जमीन वाटपाकरिता मी अर्ज केला होता आणि वन संवर्धक व संजय गांधी नॅशनल पार्क, बोरिवलीचे संचालक यांनी १३.०५.२००७ रोजी वितरीत केलेल्या वाटपपत्रात माझे नाव **मेघा दत्तात्रय भाटकर** असे नमुद करण्यात आले होते.

मी येथे स्वेच्छेने घोषित करीत आहे की, मेघा दत्तात्रय भाटकर, मेघा दत्ताराम भाटकर आणि श्रीमती सुधारिका सुधीर तोडणकर ही सर्व नावे एकाच व्यक्तीची आहेत आणि या व्यक्तीचे अन्य न चाही आणि रेथे चिष्नित क्यीत आहे की . माहे तिहामान चात गळी अं

## हरवले आणि सापडले

माझे अशिल, सौ. मेघा विनय सुर्वे आणि श्री. विनय वसंत सुर्वे, सध्या राहणार फ्लॅट नं. ७/७७८, सातवा मजला, बिल्डींग नं. ७, मेसर्स वनराई उष:काल कोऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, वनराई कॉलनी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई 400065, यांचे सूचनेनुसार त्यांची मुळ कागदपत्रे गहाळ झाली श्री. देवकीनंदन एस. हरितवाल यांचे नावांचे (१) देकार पत्र (२) वाटप पत्र (३)ताबा पत्र म्हाडा - मुंबई विभाग यांकडून वितरीत झालेले (४) श्री. नरेन्द्र ओ. शर्मा यांचे नावांचे नियमितीकरण पत्र (५) कु. रश्मी त्रिकम जोशी यांचे नावांचे नियमितीकरण पत्र (६) दोन मुद्रांक शुल्क भरलेल्या पावत्या.

या संदर्भात वरील परिच्छेद नं. (१) मध्ये नमूद केलेली कागदपत्रे हरवल्याबद्दल स्थानिक पोलीस स्टेशन म्हणजेच वनराई पोलीस स्टेशन, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६५ येथे अधिकृत तक्रार नोंदविण्यात आली आहे. जाहिरात प्रसिध्द केल्याच्या तारखेपासून चौदा (१४) दिवसांच्या आत जर कोणत्याही व्यक्तीला सदर कागदपत्रे सापडर्ल तर त्यांनी ती खालील पत्त्यावर पोहोच करावीत.

शरदकुमार सी. जानवलक स्थळ : मुंबई वकिल महा/515/1991 दिनांक : ३०/०४/२०२३ १८ बी/७०५, अजिंक्य को-ऑप. हौ. सोसा. बिंबिसार नगर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई 400065

## जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद असलेले फ्लॅट श्रीमती शकुंतला रुपेंद्र साजवान यांच्या नावे मालमत्तेचे मालक म्हणून हस्तांतर करण्यात येणार आहे. खाली नमुद केलेली मालमत्ता मुळत**: मे. बालाजी कन्स्ट्रक्शन्स** यांच्या मालकीची आहे आणि त्यांर्न सदर मालमत्ता दस्तावेज क्र.टीएनएन-०४-४०५१-१९९६ धारक दिनांक १७.१०.१९९६ रोजीचे घोषणा करारनामानुसार ठाणे येथील हमी उपनिबंधकांचे कार्यालयात नोंदणीकृतनुसार दिनांक १०.०२.१९९४ रोजीचे विक्री करारनामा मार्फत **श्री. रुपेंद्र प्रेमसिंग साजवान** यांच्या नावे हस्तांतरीत केली होती. **श्री. रुपेंद्र प्रेमसिंग साजवान** यांचे ०८.०१.२०११ रोजी निधन झाले आणि तद्नंतर श्<mark>रीमती</mark> **शकुंतला रुपेंद्र साजवान** या स्वर्गीय **श्री. रुपेंद्र प्रेमसिंग साजवान** यांचे एकमेव कायदेशीर वारसदा असल्याने खाली नमुद केलेल्या मालमत्तेच्या मालक झाल्या. म्हणून पुढील सर्व प्रक्रिया व व्यवहार एकमेव कायदेशीर वारसदार **श्रीमती शकुंतला रुपेंद्र साजवान** यांचे मार्फत केले जाईल.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल तारण, अधिभार, मालकीहक, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताई दावा असल्यास किंवा जर कोणा व्यक्तीस सदर हरवलेले दस्तावेज सापडल्यास त्यांनी कृपया आजच्या 11रखेपासून **१५ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय-**श्री. कुंवर डी. पांडे,** वकील उच्च यायालय, मुंबई यांचेकडे कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, स्वर्गीय **श्री. रुपेंद्र प्रेमसिं**ग **साजवान** यांचे निधनानंतर सदर मालमत्तेबाबत श्री**मती शकुंतला रुपेंद्र साजवान** या कायदेशीर मालक आहेत आणि खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेल्या सदर मालमत्तेबाबत त्यांच्याकडे नंपुर्ण अधिकार आहेत आणि पुढील सर्व कायदेशीर प्रक्रिया सदर दाव्यांच्या कोणत्याही संदर्भाशिवाय केले जाईल आणि अनुसुचीत मालमत्तेवर दावा असल्यास ते त्याग केले आहे असे समजले जाईल.

### मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, फ्लॅट क्षेत्रफळ ३७.१७ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, कुणाल कुटीर सी को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, जमीन जुना सर्व्हे क्र.९३, नवीन सर्व्हे क्र.७, हिस्सा क्र.भाग, गाव नवघर, तालुका व जिल्हा ठाणे, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्य मर्यादेत आणि नोंदणी जिल्हा व उपजिल्हा ठाणे येथे असलेल्या जागेचे सर्व भाग व खंड ॲडव्होकेटस् ॲण्ड असोसिएटस् श्री. कुंवर डी. पांडे वकील उच्च न्यायालय, मुंबई

कार्यालय क्र.१२, बी-२, साईधाम शॉपिंग सेंटर, हातकेश्वर, महादेव चौक, मंगल नगर, १५ नंबर लास्ट बसस्टॉप, दिनांक: ०७.०५.२०२३ ठेकाण: मिरा रोड जीसीसी क्लबजवळ, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७ मोबा.:९९६७४५३६७४

ईमेल:kunwar@kdplegal.com, वेब.:www.kdplegal.com

## ऋण वसुली न्यायाधीकरण, पुणे

युनिट क्र. ३०७ ते ३१०, ३रा मजला, काकडे बिझ आयकॉन बिल्डींग, शिवाजीनगर, पुणे ४११००५
Case No.: OA/149/2020
सदर कायद्याच्या कलम १९, उपकलम ४ आणि ऋण वसुली न्यायाधीकरण (प्रोसिजर) नियम

१९९३ च्या नियम ५ च्या उपनियम २ए अन्वये समन्स Exh. No.: 6834

भारतीय स्टेट बँक विरुद्ध मेसर्स शिव मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि.

(१) मेसर्स शिव मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि., सर्व्हे नं. ३३ ३९, हिस्सा नं. १, दहिवली गाव, खोपोली पेण रोड, इसांबा फाटा, ता. खालापूर, खोपोली, मुंबई, महाराष्ट्र.

समन्स

ज्याअर्थी ओए/१४९/२०२० हा मा. पीठासीन अधिकारी/निबंधक यांचेसमोर दिनांक १४.०३.२०२३. रोजी सुनावणीसाठी सुचीबध्द करण्यात आला होता.

ज्याअर्थी <mark>मा. न्यायाधीकरण यांचे समोर कल</mark>म १९(४) अन्वये **रुपये ६०,४७,१२५.१९** इतक्य रकमेच्या वसुलीसाठी (दस्तावेज इ. च्या प्रती जोडलेल्यासह) दाखल करण्यात आलेल्या अर्जानुसार मा. पीठासीन अधिकारी नोटीस/समन्स जारी करीत आहे.

सदर कायद्याच्या कलम १९ उपकलम (४) अन्वये तुम्ही प्रतिवादी यांस निर्देशित करण्यात येते की (i) सदर समन्स मिळाल्यापासून तीस दिवसांचे आत सदर अर्जात प्रार्थना केल्यानुसार आदेश का जारी करु नये याची कारणे सांगावीत.

- (ii) अर्जदाराने मूळ अर्जात अनु. क्र. ३ए येथे नमूद केलेल्या मिळकती व्यतिरिक्त अन्य मिळकर्त असल्यास त्याचा तपशील सादर करावा.
- (iii) आपणास सदर अन्य मिळकती आणि अर्जदाराच्या मूळ अर्जात कलम क्र. ३ए मध्ये नमूद केलेली तारण मिळकतीबाबत विक्री अथवा अन्य मार्गाने काही व्यवहार करण्यावर प्रतिबंध करण्यात येत आहे.
- (iv) मूळ अर्जात अनु. ३ ए मधे नमूद केलेल्या आणि अन्य जाहीर केलेल्या मालमत्ता ज्यामध्ये तारण हितसंबंध (सिक्युरिटी इंटरेस्ट) निर्माण झाला आहे त्या मिळकतीबाबत आपण विक्री, तबदील करणे, दीर्घ मुदतीच्या भाडेकराराने किंवा अन्य मार्गाने, केवळ सर्वसाधारण व्यवसायाचा भाग सोडून, कोणत्याही प्रकारे व्यवहार करु नये.

जाईल. ऑड. अनुष्का आर. वनमाळी	किंवा हरक	कतीचा संदर्भ न ध	ोणत्याही दावा आणि घेता मालमत्तेचा व्यव	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	<b>सुधारिका सुधीर तोडणकर</b> हे नाव माझे पुढी	श्चित करीत आहे की, माझे विद्यमान नाव अर्थात <b>श्रीमती</b> ल सर्व व्यवहारासाठी उपयोगात आणले गेले आहे आणि	(v) त्यांच्या सर्वसामान्य व्यवसायाचा भाग म्हणून झालेल्या विक्रीतून आलेली रक्कम आपण ज्य
वकील	करण्यास	मुक्त असतील.		टागोर नगर विकोली (पर्व) मंबर्ड-	and transmit	न्य कोणतेही नाव उपयोगात आणले जात नाही.	बँकेचा किंवा वित्तसंस्थेचा सदर तारण मिळकतीवर हितसंबंध निर्माण झाला आहे तेथीत खात्यावर जमा करणे आपणावर बंधनकारक आहे.
ए/०७, २रा मजला, ज्वेन क्विन अपार्टमेंट,		नॉर्ट	सही <sub>/</sub> ईट लिगल सोल्युश	- ४०००८२ रोशे आणि सानीन		आहे की, माझे विवाहापुर्वीचे नाव वापर आणि विवाहा	
हॉटेल रसोईच्या वर, वसई रोड			उच्च न्यायालय मुं		परंपरेमुळे माझ्या नावातील झालेल्या बदलांच्य	- Zerner	आपणास आणखी निर्देश देण्यात येत आहे की आपण आपला लेखी जबाब/ उत्तर दाखल कराव
(प.)-४०१२०२. ठिकाणः वसई दिनांक: ०७.०५.२०२३	५०२, ७	100	स बिझनेस सेन्टर, क			अँडव्होकेटस् अँण्ड असोसिएटस्	आणि त्याची प्रत अर्जदारास पाठवावी आणि <b>दिनांक १८.०७.२०२३ रोजी सकाळी १०:३</b> । वाजता न्यायाधीकरणा समोर हजर रहावे. असे न केल्यास सदर अर्जाची सनावणी आपल्य
विकाणः पंसङ् विमाकः ७७.०५.२०२	? रोड क्र	.१, बोरिवली (ए	पुर्व), मुंबई-४०००६	३६. सही/-		श्री. कुंवर डी. पांडे वकील उच्च न्यायालय, मुंबई	वाजता न्यायाधाकरणा समार हजर रहाव. अस न कल्यास सदर अजाचा सुनावणा आपल्य गैरहजेरीत केली जाईल आणि त्यावर निर्णयही घेतला जाईल.
				डॉ. अरुण गजानन देशमुख	कार्या	लिय क्र.१२, बी-२, साईधाम शॉपिंग सेंटर, हातकेश्वर,	गरहजरात कला जाइल आण त्यावर ानण्यहा घतला जाइल. माझ्या सहीनिशी आणि न्यायायीकरणाच्या शिक्यासह दिनांक २१.०३.२०२३ रोजी अदा केले.
$\square$				गोदरेज प्लॅटिनम, फ्लॅट क्र.बी-४/७०१,	दिनांक: ०७.०५.२०२३	महादेव चौक, मंगल नगर, १५ नंबर लास्ट बसस्टॉप,	
				विक्रोळी (पुर्व), मुंबई-४०००७९.	ठिकाण: ठाणे उ	जीसीसी क्लबजवळ, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७.	समन्स जारी करण्याचा अधिकार असणाऱ्या अधिकृत अधिकाऱ्याची स्वाक्षरी
3i Infotech*				ठिकाण: मुंबई 🛛 दिनॉक: ०६.०५.२०२३		मोबा.:९९६७४५३६७८	(प्रिका) (प्रभारी) निबंधक
LIMITLESS EXCELLENCE					ईमेल:kunwar(c	Økdplegal.com, वेब.:www.kdplegal.com	अष्ठण वसुली न्यायाधीकरण, पुणे
३ आय इन्फोटेक लि	मिटेड						
(सीआयएन : L67120MH1993PI				PUBLIC NOTICE	PUBLIC NOTICE	जाहीर सूचना	INDO-CITY INFOTECH LIMITED
नोंदणीकृत कार्यालय : टॉवर क्र. ५, इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क, वाशी स्टेशन				Take NOTICE that the following Original documents in respect of Unit no.419,	TAKE NOTICE THAT my clients are intending to		Regd. Off. : A6, Mittal Estate, Bidg. No. 2, Andheri-Kurla Road, Andheri (E), Mumbai 400 059
ई-मेल : investors@3i-infotech.com वेबसाइट : www.3i-in		112	2000	admeasuring 535 sq feet or thereabouts, on	Purchase from MR. KETAN KANTILAL MADANI, (S/o. Late VEENABEN KANTILAL	येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. शाहनवाझ नाझिर शेख हे गावठाण जमीन सीटीएस क्र.७६८,	CIN: L51900MH1992PLC068670
दि. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल				the fourth floor of the building, in Milan	MANDANI. All that Property mentioned in	भाकर राख ह भाषठाल जमान सारार्स क्र.७५८, क्षेत्रफळ ६५.२ चौ.मी. तसेच बांधकाम सुरू असलेले	STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS (Rs. in Lakhs exc FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023 (Rs. in Lakhs exc earnings per she
लेखापरीक्षित एकत्रित वित्तीय लि	नेष्कर्षांचा सार	रांश	(रू. लाखांत)	Industrial Premises Co-operative Society Ltd, situated on East of Parel Tank Road, C.S nos.	Schedule hereunder.	घर ज्यामध्ये स्टील्ट अधिक ३ वरील मजले, एकूण	Audited Unaudited Audited Audited Audited Audited
	तिसाही अलेग	तिमाही अखेर	(रु. लाखात) वर्ष अखेर	2/159, 1A/160,1/160,1C/160,1D/160 and	It is stated that (1) MR. KETAN KANTILAL MADANI, and his mother (2) MRS. VEENABEN	क्षेत्रफळ १८५.१० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, तत्सम	Sr. Particulars Quarter Quarter Quarter Year Yea No. Particulars Ended Ended Ended Ended
अ. तपशील	39.03.2023		39.03.2023	1A/164 of Parel Sewree Division, Abyudaya Nagar, Cotton Green, Mumbai - 400033 are	K MADANI (Since deceased), were the Original	१३६.२३ कार्पेट क्षेत्र (रेरा), गाव मालोंदे, तालुका	31-03-2023 31-12-2022 31-03-2023 31-02023 31-02023 31-02023 31-02023 31-02023 31-02023 31-02023 31-
<u></u> \$7.	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	misplaced/lost which is presently standing in	Joint Owner of the Said property.	वसई, जिल्हा पालघर या जागेचे मालक आहेत, यांनी	Revenue from Operations
१ परिचालनातून महसूल	98,085	90,483	७२,९११	the name of M/s Jyoti Printery . The details are as follows –	MRS. VEENABEN K MADANI expired intestate at Mumbai on 13.12.2010 leaving behind her	वसई-१ येथे नोंदणीकृत नोंद क्र.२६५४/१९९८ धारक श्री. फुलरबाई फ्रान्सिस दरोनयाचा व श्रीमती हमीदा एस.	(ii) Sale of shares & securities 523.85 680.91 292.76 1,750.29 874.
२ कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवादात्मक उत्पन्न वगळून आणि खं कार्यचलनासह (प्राधान्य भागभांडवलावरील आयएनडी एएस १०९ अंत		(306)	838	I) Original Agreement dated 11 <sup>th</sup> June 1980	Husband Mr. Kantilal Trikamdas MADANI,	त्रा. कुलरबाई फ्रान्सि दरगपाया य त्रानता हनाव एस. रवानी यांच्या दरम्यान झालेला दिनांक २८ जुलै,	I Total Revenue from Operations (I+II) 534.53 692.27 307.33 1,798.66 926. II Other Income 6.42 1.97 6.27 11.06 9.
आवश्यक अतिरिक्त व्याज प्रभार (प्रतिकात्मक) वगळता व विदेशी च				between Prabhudas Dalichand and Co as the	(since deceased expired on 28.08.2012) Two	१९८८ रोजीचा अभिहस्तांकन करारनामा आणि वसई-	III Total Revenue from Operations (I+II) 540.94 694.23 313.60 1,809.71 935.
परिवर्तनीय बॉन्ड्स (एफसीसीबीज्) व व्याजमुक्त कर्जे व करपूर्व)	-			sellers therein and Mr Kishore D.Zodge of M/s Kishore Printing Works as the Unit Holder in	Sons and three Daughters, (1) MR. PRADIP KANTILAL MANDANI, (2) MRS. ILA G	१ येथे नोंदणीकृत नोंद क्र.१७७४/१९९३ धारक	Expenses         0.32         0.10         0.35         0.95         1.
३ कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवादात्मक उत्पन्न आणि खं कार्यचलनासह (प्राधान्य भागमांडवलावरील आयएनडी एएस १०९ अंत	डीत (२,५५६)	(44८)	835	respect of Unit No.419 in Milan Industrial	KULERIYA (3) MRS. JAYSHREE KANTILAL	श्रीमती हमीदा एस. रवानी आणि श्री. सकिर खान	(ii)         Net Loss/(gain) on fair value changes         0.21         1.35         7.57         6.           (iii)         Purchase of Stock-In-Trade         528.33         737.34         283.36         1,841.16         832.
अवश्यक अतिरिक्त व्याज प्रभार विचारात घेतल्यानंतर, विदेशी चलन परिवर्त				Premises Co-operative Society Ltd therein has been misplaced/lost and is not traceable	MANDANI, (4) MRS. BINDU KIRAN GANDHI,	इस्माईल खान व श्री. नसिर खान इस्माईल खान यांच्या दरम्यान झालेला दिनांक ३ जून, १९९३ रोजीचा	(iv) Changes in Inventories of Stock-In-Trade (12.08) (65.75) 7.35 (105.46) 25.
बॉन्ड्स (एफसीसीबीज्) व व्याजमुक्त कर्जे व करपूर्व)				inspite of diligent search.	and (5) MR. KETAN KANTILAL MADANI as her Only Legal Heirs and representatives	दरम्यान झालला दिनाक ३ जून, १९९३ राजाचा अभिहस्तांकन करारनामा हरवलेबाबत जाहीर सूचना	(v)         Employees Benefits Expenses         4.96         4.14         5.95         20.00         25.           (w)         Depreciation and amortization         0.19         0.19         0.24         0.76         0.
४ करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक उत्पन्न खंडित परिचालनाचा समावेश)	व (२,७२७)	(380)	୳ୡଡ଼	ii)Original Agreement dated 1 <sup>st</sup> June 1984 between Mr Kishore D.Zodge, proprietor of	Thereafter (1) MR. PRADIP KANTILAL	प्रकाशित करण्याचे मला कळविले आहे.	With Charles         27.44         9.20         25.11         52.95         47.           V         Total Expenses         549.36         686.58         329.94         1.810.35         939.
<ul> <li>खाडत पारचालनाचा समावश)</li> <li>कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात कालावधीकरित</li> </ul>	ाचा (१,४७६)	(84)	(६,३४०)	M/s Kishore Printing Works as Vendor and	MANDANI, (2) MRS. ILA G KULERIYA (3)	जर कोणा व्यक्तीस सदर मुळ विक्री करारनामा	IV         Iotal Expenses         549.36         666.58         329.94         1,810.35         939.           V         Proffb/(Loss) before tax (III-IV)         (8.41)         7.66         (16.34)         (0.63)         (3.1)
नफा/तोटा व करपश्चात अन्य सर्वसमावेशक उत्पन्न समाविष्ट)	(1,004)	(0,)		M/s Esdee Dye Aux as Purchaser in respect of Unit No.419 in Milan Industrial Premises Co-	MRS. JAYSHREE KANTILAL MANDANI, (4) MRS. BINDU KIRAN GANDHI have Released	सापडल्यास त्यांनी कृपया खालील स्वाक्षरीकर्त्याकडे	VI Tax Expenses (1) Current Tax 1.25 0.52 (1.14) 1.77 1.
६ प्रदानित समभाग भांडवल	<b>۹</b> ६,८४७	9६,७९४	9६,८४७	operative Society Ltd has been misplaced/lost	their inheritance rights title and interest in the	संपर्क करून बी/१०६, १ला मजला, सईद मंझिल	(2) Deferred Tax 7.12 2.51 (2.67) 9.90 (2.1
७ प्रतिशेअर मूलभूत उत्पन्न (रु. १०/- प्रत्येकीचे) अखंडित परिचालनाकरि		(0.23)	0.00	and is not traceable inspite of diligent search.	Said Property belonging to their MRS.	कोहौसोलि., पंडित दिनदयाल नगर, बसीन कॅथलीक बॅंक लिमिटेड समोर, माणिकपूर, वर्सई (प.), जिल्हा	VII         Net Profit/ (Loss) for the period (V-VI)         (16.78)         4.62         (12.53)         (12.30)         (2.10)           VIII         Other Comprehensive Income for the period         -         -         -         -
प्रतिशेअर सौम्यीकृत उत्पन्न (रु. १०/– प्रत्येकीचे) अखंडित परिचालनाकरि प्रतिशेकन प्रत्येक्त व राजेकीकन प्रत्येकीचे)	ता (१.६२)	(0.23)	0.06	Mr. Umesh Vinodrai Desai and Mrs Madhuri Umesh Desai, partners of M/s Jyoti Printery	VEENABEN K MADANI, by Registered Release Dated 3rd May 2023, vide SR. No. BRL-4-	बक लिमिटेड समार, माणिकपूर, वसइ (प.), जिल्हा पालघर-४०१२०२ वेथे सुपुर्द करावे. सर्व व्यक्तीस वेथे	IX Total Comprehensive Income for the period (VII+VIII) (18.78) 4.62 (12.53) (12.30) (2.1 X Paid-up equity share capital
प्रतिशेअर मूलभूत व सौम्यीकृत उत्पन्न रु. १०/- प्रत्येकीचे) खंडित परिचालनाकरिता	-	-	-	has filed Online complaint with the Greater	5755-2023, in favour of their Brother MR.	पालवर २०१२०२ वन जुउूद करोव. सब व्यक्तित वन पुढे उपरोक्त सूचनेची नोंद घेण्यास सुचित करण्यात येत	(Face Value of Rs. 10/- each) 1,040.00 1,040.00 1,040.00 1,040.00 1,040.00 1,040.00
मूलभूत ईपीएस (वित्तीय कर्जीवरील व्याजाच्या (प्रतिकात्मक) अतिषि	क्त (१.६२)	(0.23)	0.06	Mumbai Police, under Complaint ID no.	KETAN KANTILAL MADANI,	आहे आणि येथे सावध करण्यात येत आहे की, उपरोक्त	XI Earning Per Share (EPS) (not annualised) Basic ( Rs.) (0.16) 0.04 (0.12) (0.12) (0.12)
प्रभार वगळता कालावधीकरिताच्या नफ्यावरील)				26273/2023, dated 5th day of May 2023 in respect of missing documents of said Unit	Any person/s, legal heirs, institutes, mortgagee, Banks, society etc having any	दस्तावेजांच्या आधारावर किंवा मालमत्तेसह कोणताही	Diluted (Rs.) (0.16) 0.04 (0.12) (0.12) (0.1
सौम्यीकृत ईपीएस (वित्तीय कर्जांवरील व्याजाच्या (प्रतिकात्मक) अतिषि प्रभार वगळता कालावधीकरिताच्या नफ्यावरील)	क्त (१.६२)	(0.23)	0.06	no.419.	claim or right in respect of the said property by	अन्य तृतीय पक्ष अधिकार किंवा कर्ज प्राप्त करणे किंवा	STATEMENT OF ASSETS & LIABILITIES AS AT MADCH 21 2022 1 The above audited financial results for the qual
		<u> </u>		All persons having any claim against the said	way of inheritance, Legal Heirs ,share, sale,	अन्य कोणतीही प्रक्रिया करू नये. जर कोणी व्यक्ती असे करीत असल्यास ते त्यांनी स्वतःच्या जोखिम.	AI MARCH 31, 2023 (Rs. In Lakhs) and year ended March 31, 2023, as reviewed the Audit Committee of the Board, were approx
दि. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल	ग तिमाहीका	रताच्या		lost Agreement by way of inheritance, legacy, bequest, transfer, mortgage, sale, gift, lien,	mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is	जल करता जलप्ताल त त्यांगा स्वतः व्या जाखिन, मुल्य व परिणामावर करावा आणि असा व्यवहार माझ्या	Asat Asat and taken on record by the Board of Directors Particulars Manch 31, their meeting held on 5h May, 2023. The Statut Manch 31, duriting of the Company here avyraged
लेखापरीक्षित स्थायी वित्तीय नि	ष्कर्षांचा सार	<b>1</b> श	(रू. लाखांत)	lease, charge, trust, maintenance, easement	hereby required to intimate to the undersigned	अशिलांवर बंधनकारक असणार नाही.	Particulars 2003 2022 Auditors of the Company have expressed Audited Audited unmodified audit opinion.
	तिमाही अखेर	तिमाही अखेर	वर्ष अखेर	or otherwise howsoever are required to make the same known to the undersigned by	within 7 days from the date of publication of this notice of his/her/their such claim, if any,	पुढे जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर	Assets 2 The financial results have been prepared
अ. क्र. तपशील		39.03.2022	39.03.2023	registered post with acknowledgement due	with all supporting documents failing which	विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास,	1         Financial Assets         accounting Statuser (noise)           a         Cash and cash equivalents         1.07         9.90         Accounting Standards) Rules, 2015 as amenc
			लेखापरीक्षित	along with documentary proof within 15 days from the date of Publication of Notice. In case	the transaction shall be completed without	वारसाहक, तावा, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, हस्तांतर, वहिवाट, उप-वहिवाट, मृत्युपत्र, परवाना, परिरक्षा, लिस	b Bank Balance other than (a) above 353.00 84.95 by the Companies (Indian Accounting Standar
१ परिचालनातून महसूल	6,480	-	20,528	no claim is made within the stipulated period of	reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and	वाहवाट, उप-वाहवाट, मृत्युपत्र, परवाना, पाररक्षा, ालस पेन्डन्स, कर्ज, भत्ता, मालकी हक, आदेश, निकाल	c Trade Receivables 9.97 26.97 Hulles, 2016, prescribed under Section 133 the Companies Act, 2013 (the 'Act') read w d Loans 391.68 638.58 relevant rules issued thereunder and off
२ कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवादात्मक उत्पन्न आणि खं		२,०८७	૬,૨૨૪	15 days it will be construed that such claim, right, title or interest has been waived for all	not binding on our clients.	पन्डन्स, अज, मता, मालका हुझ, जादरा, निकाल किंवा कोणत्याही न्यायालयाद्वारे वितरीत किंवा मंजूर	e Investments 215.26 272.62 accounting principles generally accepted in Inc
कार्यचलनासह(प्राधान्य भागभांडवलावरील आयएनडी एएस १०९ अंत आवश्यक अतिरिक्त व्याज प्रमार विचारात घेतल्यानंतर. विदेशी च				intents and purposes.	SCHEDULE	हुकूमनामा, कर किंवा महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण	f Other financial assets 16.27 43.90 3 The company has only finance income a 2 Non Financial Assets 3 The company has only finance income a accordingly there is no separate reporta
परिवर्तनीय बॉन्ड्स (एफसीसीबीज्) व व्याजमुक्त कर्जे व करपूर्व)				SCHEDULE	Flat No. 304, 3rd floor, 'C' wing, Shree	आदेश, जप्ती, तजवीज किंवा अन्य इतर प्रकारे	a Inventories 135.41 29.95 segment as per Ind AS -108 Operation 133.61
३ करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)	(૨,૧५૬)	२,०८७	4,228	Unit no.419, admeasuring 535 sq feet or thereabouts, on the fourth floor of the building	Highland Park Co Operative Housing Society Ltd., Dhanukar Wadi, New Link Road,	कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात वैध	c Property, Plant and Equipment 85.31 85.91 4 The Company has made a provision for diminut
(अपवादात्मक उत्पन्न व खंडित परिचालनांसमवेत)	A 100			Milan Industrial Premises Co-operative	Kandivali (West), Mumbai - 400 067;	दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्या तारखेपासून १४ दिवसात कळवावे. अन्यथा असे	d Other non-financial assets 34.82 44.72 in the value of investment of Bs. 15.00 kithov Total Assets 1,245.30 1,239.41 one of its investment as the process of Corpor
	00			Society Ltd, situated on East of Parel Tank	admeasuring about 785 sq. ft. built up area,	तारखपासून २१ ादवसात फळवाव. जन्म्यवा जस समजले जाईल की, असा कोणताही दावा अस्तित्वात	Equity and Liabilities Insolvency Resolution Process (CIRP) has be initiated against the investee company.
वरील तपशील हा सेबी (सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेल्या	।वानयमन, २०१५ तिमाहीकरिताच्या प्रत	व्या ावानयमन ३ जनित व ज्ञाणी दि	३ अतगत स्टाक वेत्तीय निष्कर्षांच्या	Road, C.S nos. 2/159, 1A/160, 1/160, 1/160, 1C/160, 1D/160 and 1A/164 of Parel Sewree	and Situated on the land bearing C.T.S.No 812 of Village Kandivali, Taluka- Borivali, MSD	नाही आणि असल्यास त्यान केले आहेत आणि सदर	1         Equity         5         The figures to the corresponding previous per have been regrouped/ reclassified where/
विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. एकत्रित व स्थायी वित्तीय निष्कर्षांच्या अहव	ालाचे संपूर्ण प्रारूप	स्टॉक एक्सचेंजे	सच्या वेबसाइट्स	Division, Abyudaya Nagar, Cotton Green,	Dated: 07-05-2023	मालमत्ते समोर कर्ज घेण्याची प्रक्रिया माझे अशील	b Other Equity 185.54 197.85 necessary to make them comparable.
(www.nseindia.com/www.bseindia.com) वर तसेच कंपनीची वेबसाइ	₹ (www.3i-infotec		and the second se	Mumbal – 400033. Dated this 07th day of May 2023.	Advocates for the client	करतील.	2 Liabilities For Indo-City Infotech Li 2.1 Financial Liabilities S
	-		जच्याआदेशाद्वारे	Adv Sheru T Ajwani	ADV. RAJESH SHARMA	वसई, आज दिनांकीत ०७ मे, २०२३	a Borrowings (Other than Debt Securities) 17.68 - Aneel Ja
	3	आय इन्फाटक	लिमिटेड करिता सही/–	(Advocate High Court ) 104, Akshaya Plaza,1" floor, 1" Road,	Shop no 2, Gupta Compound, Opp Registration office,	सही/-	b Other financial liabilities 1.00 0.66 Chairman & Managing Direc
					I REUISUAUON OTTICE. I		2.2 Non-Financial Liabilities DIN No.: 000307
स्थळ ः नवी मुंबई दिनांक ः ६ मे, २०२३			थॉम्पसन ग्नॅनम ग्लोबल सीईओ	Chembur, Mumbai - 400 071.	OFF STN. ROAD, GOREGAON WEST	डेविड एस. डाबरे वकील उच्च न्यायालय, मुंबई	a Provisions 1.08 0.91 Place : Mumbai